

Date : 4th February, 2021 Ref. : BSE/61/2020-2021.

To, To,

Dept. of Corporate Services,

The Listing Department,

Bombay Stock Exchange Limited,

National Stock Exchange of India Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai – 400 001.

Company Code: 514300

Company ISIN: INE156C01018

Bandra (East), Mumbai- 400051.

Company Code: PIONEEREMB

Company ISIN: INE156C01018

Dear Sir,

Sub : <u>CERTIFIED TRUE COPY OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER</u>
AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 PUBLISHED IN NEWS PAPERS

Pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; Please find enclosed herewith a certified true copy of the Unaudited Financial Results for the quarter and Nine months ended 31st December, 2020 published in the Economic Times Newspaper (English) and Mumbai Lakshadweep Newspaper (Marathi) on Thursday, 4th February, 2021. Please take note of the same.

We request you to take the above information on your records.

Thanking you,

Yours faithfully,
For PIONEER EMBROIDERIES LIMITED

HARSH VARDHAN BASSI

Managing Director DIN: 00102941 Encl: As above

PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit No. 101B. 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5-6, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai -400058. Website: www.pelhakoba.com, E-mail:mumbai@pelhakoba.com
Corporate Office: Unit No 21 to 25, 2nd Floor, Orient House, 3A Udyog Nagar, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 062. Maharashtra (India), Tel: +91-22-4223 2323 Fax: +91-22- 4223 2313.

CIN: L17291MH1991PLC063752

SMART INVESTING Budget Push May Help Larsen & Toubro Sustain Rally Beating Volatility WWW.ETMARKETS.COM MUMBAI, THURSDAY, 4 FEBRUARY 2021

Market Trends

	STOCK INDI	% CHANGE			
	CNX Nifty	14789.95	0.97		
	S&P Sensex	50255.75	0.92		
	MSCI India	1089.50	0.95		
	MSCI EM	3285.41	0.52		
	MSCI BRIC	877.54	0.58		
	MSCI World	11842.43	0.22		
	Nikkei	28646.50	1.00		
	Hang Seng	29307.46	0.20		
	Kospi(S.Korea)	3129.68	1.06		
	Starit Times	2927.47	0.35		

OIL (\$/BRL) **DUBAI CRUDE** 0.81 Absolute Change

BOND (%) GSEC 2030 YIELD* *Coupon 5 79%

India (₹/10Gm) **US** (\$/Oz) OPEN 1838.50 48015.00 1836.60 47875.00 Prev chg (%) 0.17 0.10

Source: Bloomberg, MCX, ETIG

Sebi Asks AMCs to Contribute

Towards LPCC Mumbai: The Securities and Exchange Board of India has asked asset management companies (AMCs) to contribute₹150 crore towards share capital of limited purpose clearing corporation (LPCC). Sebi on Wednesday said AMCs should set up a LPCC for clearing and settling repo transactions in corporate debt securities as they would be natural beneficiaries of the same. AMCs contribution should be in proportion to the asset under management of open-ended debt oriented mutual fund schemes managed by them.

- Our Bureau

Bombay Stock Exchange's benchmark index has returned over 13% annually since its formal launch in 1986 **beating gold and other asset classes** considered as safe havens

Sensex Ko Pakadna Mushkil Hi Nahi Namumkin Hai

Rajesh.Mascarenhas @timesgroup.com

basis since 1986, compa-

red with 4.85% of Gold,

which is considered as a sa-

Mumbai: India's stock market has outperformed all other asset classes since 1986 when the Sensex was formally launched. The Sensex, which closed above the 50,000-mark on Wednesday for the first time ever, has returned 13.5% annually on a compounded

fe haven asset. Bank fixed deposits and public provident fund, which have been the favourites of Indian savers because of their safety and returns predictability, have fetched 8.9% and 10.5% compounded annual returns in the past 35 years.

"Equities always outperformed other asset classes in the past and super-cycle for Indi-

35-Year Return (Fig in % CAGR) SENSEX 13.50 FIXED DEPOSIT 8.90 GOLD 4.85 SILVER 4.33 RUPEE 5.22 PUBLIC PROVIDEND FUND will out-10.50 perform in the future. said Amar

an equities, like we had seen in the year 2003. We see high possibility of decisive reforms from the government, accelerated earnings growth and a continued liquidity

weakening US Dollar."

Most Indians, however, avoid investing their money in equity markets for longer periods because of the wild swings. Equity returns tend to be lumpy unlike fixed deposits and debt, which offer predictab le returns. Investment advisors said such volatility scares them, prompting them to move back to fixed income in periods of equity underperformance.

"Indian investors often cite a lack of understanding, financial risk, or other reasons for not investing their money in stock market," said Abhimanyu Sofat, head of research, IIFL Securities. "Short-term investors enter stock trading to earn a "quick buck" – and also exit the market forever after a bad experience.

MORE STORIES ON SMART INVESTING

Market Expects RBI to Stay Accommodative

'Traders waiting for RBI's take on budgeted fiscal and borrowing numbers in policy statement'

Saikat.Das1@timesgroup.com

Mumbai: Bond speculators are testing the Reserve Bank of India's unwritten objective of not interfering in the bond market ahead of a monetary policy review. Yields on benchmark bonds have risen 22 basis points since the budget an-

nouncement that the government would borrow more this year and of an elevated borrowing calendar next year. When bond yields rise, prices fall.

losses on select profit booking by public sector banks. The benchmark yielded five basis points lower to 6.08% Wednesday.

Ambani, insti-

tutional research

head, Yes Securiti-

es. "We've entered a

"The noteworthy aspect of the budget is the substanti-ROARING al 'cleaning up' of the line TWENTIES below items and indirect sources of financing, as well as relatively conservative projections on revenues," said Suyash Choudhary,

head of fixed income at IDFC MF. "The RBI should take this exercise positively and the market may find the central bank conti-The gauge recouped part of its nuing to remain quite accommo-

dative," he said.

The central bank, which will announce its bi-monthly monetary policy on Friday, is expected to spell out measures to check rising yields. It may announce more bond purchases through Open Market Operations. Alternatively, it can buy bonds from the screen through the secondary market at a later stage.

"Speculative bets have risen in the Gsec market in the past few days," said Ajay Manglunia, managing director-fixed income at JM Financial. "Traders are now staring at the policy statement as they seek RBI's take on the budgeted fiscal and borrowing numbers.

"A central bank intervention is expected to come sooner or later, which is a quintessential factor to bi-monthly policy this week.

check any rise in federal funding costs," he said.

Public sector banks net bought about ₹15,000 crore worth of government bonds on Monday and Tuesday. Those banks are likely to have sold parts of their holdings Wednesday earning some profits.

The budget was not particularly

expansionary as well with the government rather focusing on creating enabling conditions for private capital to flow in, said Choudhary. Six-month Overnight Indexed Swap, a future rate gauge, yielded 3.63% Wednesday compared with 3.68% on the budget day. This indicates, traders are expecting yields to soften next few months although those remain elevated ahead of the

ET

Exchange Traded Funds

An ETF is a basket of securities that can be bought or sold on stock exchanges. ETFs are offered on assets like equities, bonds or gold. They enable investors to gain broad exposure to the stock market of different countries or specific sectors or themes on a real-time basis. Some of the popular ETFs in India are the Nifty 50 ETF, gold ETFs, liquid ETFs and international ETFs. The price at which an ETF is traded is based on the



net asset value of the underlying stocks that it represents. ETFs can bought or sold from the exchange on a real time basis at a price that changes during the trading session, while a normal mutual fund's value changes only at the end of the day

WHAT ARE THE ADVAN-**TAGES OF USING ETFs?**

Can be bought or sold on

real time basis and its low cost. Once you have a trading account, they can be easily bought and sold like stocks during trading hours using your demat account. They have lower expense ratios and the minimum investment is of one unit. ETFs allow investors to take the benefit of intra-day movements in the market, which is not possible with open-ended funds. Since they are not actively managed by fund managers, the cost structure is very low. You can buy or trade broad index ETF for an expense ratio of just 5-10 basis points.

- Prashant Mahesh

WHEN DO INVESTORS **USE ETFs?**

Investors unsure of which stock or theme to buy often park their money in broad index FTFs. This helps them to stay invested. Globally, ETFs have gained popularity because they have been beating the actively-managed funds in recent years.

WHAT ARE THE **DISADVANTAGES?**

Some thinly-traded or unpopular ETFs may have high bid/ask spreads, which could increase your buying cost or not give enough liquidity when you want to sell. If you buy or sell small amounts of ETF units, the brokerage and demat charges could turn out to be higher than what you pay in a no-load index fund.



AN INVESTOR EDUCATION INITIATIVE

For information on the KYC process, Registered Mutual Funds and the procedure to lodge a complaint, refer the knowledge center section available on the website of Mirae Asset Mutual Fund.

Mutual Fund investments are subject to market risks, read all schemed related documents carefully.





Assisted

Search

Unassisted Search

ATTRACT MORE BUYERS, OPT FOR

PREMIUM OWNER SERVICES by MB

Avail professional assistance of a Relationship Manager along with a host of thoughtfully developed services.

Call us @ 995-885-6999

Professional Photography

Prominent listing of your property Content Writing Services

Relationship Manager to take complete care of your portfolio

*Terms & Conditions Apply Log on to magicbricks.com/ownerservices



PIONEER EMBROIDERIES LIMITED

... a stitch ahead of time

Read, Office: Unit 101 B. 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5 - 6. Dalia Industrial Estate. Email: mumbai@pelhakoba.com

www.pelhakoba.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2020

(₹ in Lacs Except per share data)

	(\ III Laus Except per siture data)						
	1	STANDALONE			CONSOLIDATED		
Particulars	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2020 (Unaudited)	
Total Income from Operations	6,952.19	5,820.34	14,725.32	6,952.19	5,837.35	14,725.32	
Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	801.39	173.76	878.01	794.70	174.02	858.57	
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	801.39	393.19	878.01	794.70	393.45	858.57	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	801.39	393.19	878.01	794.70	393.45	858.57	
Total comprehensive income for the period [comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other [Comprehensive Income (after tax)]	797.90	397.28	867.54	791.21	397.54	848.10	
Equity Share Capital	2,618.79	2,494.79	2,618.79	2,618.79	2,494.79	2,618.79	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	N.A	N.A	N.A	N.A	N.A	N.A	
Earnings Per Share (of ₹ 10/-each) (for continuing and discontinued operations)- a) Basic b) Diluted	3.21 3.20	1.58 1.58	3.52 3.51	3.19 3.18	1.58 1.58	3.44 3.43	

Place: Mumbai

Date: 2nd February, 2021

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Company's website at www.pelhakoba.com and the Stock Exchange's Website at www.nseindia.com and
- 2. The above results are reviewed by the audit Committee and were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 2nd February, 2021.

hakoba

www.hakoba.in



HARSH VARDHAN BASSI Managing Director DIN:00102941

For & on behalf of Board of Directors



SIMPLEX IIII REALTY LTD.

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

३० केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई-४०००११. द्रर.:९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३

वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:realty@simplex-group.com सीआयएन:एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

		(रु.लाखात, प्रतिशेअर व्यतिरिक्त)			
	संपलेली तिमाही	ाही संपलेली नऊमाही संपलेली ति			
तपशील	३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८५.४६	३९९.0५	20.09		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	89.49	२.०१	٧३.६٥		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	89.49	२.०१	८३.६٥		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	२५.५0	0.98	903.30		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित					
नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	33.84	६४.६२	902.80		
समभाग भांडवल	२९९.9४	२९९.१४	२९९.११		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी)					
मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही, वर्ष अखेर व्यतिरिक्त मुळ व सौमिकृत)	0.64	0.09	3.88		

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपुर्ण वित्तीय निष्कर्षाचे नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात
- वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार आणि लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजना व सरावानुसार तयार केले आहे.
- एकमेव वित्तीय निष्कर्षावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे

परिशिष्ट क्र. १६

(उपविधी क्रमांक ३४ अन्वये)

नोटीस

रोड. रायफल रेंजच्या समोर, वरळी सीफेस, मुंबई-४०००३०. या संस्थेचे सभासद असलेल्या या

संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले.

मृत्यू दिनांक

सीफेस एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, रूम नं. ४०५, अब्दुल गफार खान

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असन संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्य

भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसबध हस्तातरित करण्यासंबंधी

मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागणी/हरकती

मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या

मागण्यांच्या वा हरकतीचया पृष्ट्यार्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर

करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक मागण्या किंवा हरकती सादर

झाल नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील /मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य

हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अश

कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात

येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात

सचिव यांचेकडे सकाळी ११.०० ते १.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसची मुदत

सीफेस एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

यांच्याकरिता आणि वतीने सचिव

o. An in the interest officers from the interest in it.					
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही		
तपशील	३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९		
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	204.44	७६२.५६	933.08		
करपुर्व नफा/(तोटा)	80.99	(9.44)	८٥.३२		
करानंतर नफा/(तोटा)	28.90	(3.80)	900.08		
सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरीता					

ठिकाण : मंबर्ड दिनांक : ३ फेब्रुवारी, २०२१

श्रीमती लिहाबाई बाबूराव लहाने

TAMILINAD Mercantile Bank Ltd.

नंदन दमानी

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

पंचवटी नाका, वसई, पालघर जिल्हा, महाराष्ट्र-४०१२०२. **दर.:**0२५0-२३३०६६७. मोबा.:८३०८८४०६६७

ASIA CAPITAL LIMITED

CIN: L65993MH1983PLC342502
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381.
Near Railway Crossing Vallabhbhair Patel Road,
Vile Parle (W), Mumbai- 400 056
Phone: 022-26100787/801/802
Emai: saicacpitallimited@gmail.com
Website: www.asiacapital.in
NOTICE
Notice is bereby given that 07/20/20-21 meeting of

lotice is hereby given that 07/2020-21 meeting o

the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 11th February 2021 at 4:00 p.m. at the Registered Office of the Company at 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing

Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai

Vallabhbhai Patel Road, ville Patile (W), Multipar-400056, inter-alia, to consider and approve the unaudited financial results for the quarter ending

जाहिर सूचना

हिबा एक्सपोर्ट्स इंडिया **क.म. जमालुद्दी**न

उत्प्रवासन अधिनियम, १९८३ के अंतर्ग

जनशक्ति निर्यात हेतु पंजीकरण प्रमाण पत्र क्रमांव

B-0639 / DEL / PER / 1000+ / 05

2695 / 89 के धारक है। दिनांक 25/01/2021

से प्रभाव के साथ हमारा कार्य बंद कर दिया गर

यदि हमारे विरुद्ध कोई शिकायत / दावा है.

उसे इस सुचना के प्रकाशन के तिथि से ३० दिन के भीतर प्रोषित किया जा सकता है। शिकायत क

प्रतिया उत्प्रवासी महासंरक्षी, विदेश मंत्रालय

अकबर भवन, चाणक्य पूरी, नई दिल्ली

LOST & FOUND

We, Saikrupa Enterprises

work on behalf of

Kotak Mahindra Bank. We hereby notify that

we have lost/misplaced ID

of Kotak Mahindra Bank

detailed as under

1) RA 4595

in case anyone finds

the above mentioned

ID's contact

on 9833486356

११००२१ को भी प्रोषित की जा सकती है।

देनांक: 04/02/2021

ough electronic means.
For Asia Capital Limite

Santosh Suresh Choudhary Managing Director DIN: 05245122

क.म. जमालुद्दीन

हिबा एक्सपोर्ट्स इंडिय

31st December 2020 thro

Place : Delhi Date : 03/02/2021

http://www.tmb.in परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको मांच्माकडे खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचे तारण/अधिभार आहे ज्याचा ताबा **तमिळनाँ**ड **मकंटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा,** प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेला आहे, याची दिनांक २५.०२.२०२१ रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर **मे. रा**ज टेक्स्टाईल मिल्स यांच्याकडून तमिळनाड मर्कटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा (प्रतिभूत धनको) यांना देय असलेली ३१.०१.२०२१ रोजी देय रक्कम रु.२४,९९,३४२.८८ वसुलीकरिता विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य रु.१२,९८,०००/- आहे आणि इसारा रक्कम रु.१,२९,८००/- आहे.

श्रीमती सुकांता प्रदीप पाटील यांच्या नावे असलेले निवासी ब्लॉक क्र.६, महापालिका घर क्र.२१०, २रा मजला, पाटील इमारत, क्षेत्रफळ ६२०.२५ चौ.फु. (विक्री करारनामानुसार) काप कानेरी, कल्याण रोड, भिवंडी येथील जागेचे तत्सम तारण, विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकोंची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

(www.tmb.in). सही/-प्राधिकृत अधिकारी

दिनांक: 0२.0२.२0२१ तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड ठिकाण: वसई वसई शाखेकरित

जाहीर सूचना

संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील

ठिकाण : वरळी, मुंबई- ३०

दिनांक: ०३.०२.२०२१

मयत सभासदाचे नाव

श्री. बाब्राव लक्ष्मण लहाने | ३०/०७/२००८

मी, ब्रिजेश गुलाबचंद्र गुप्ता येथे तुम्हाला सुचित करीत आहे की, माझ्याकडून माझे आयसीआयसीआय बँक आयडीकार्ड हरवले आहे. जर कोणास माझे आयडीकार्ड सापडल्यास कृपया माझ्याकडे संपर्क करावा. आशा आहे की, शक्य तितक्या लवकर संपर्क केला जाईल.

> सही/ ब्रिजेश गुलाबचंद्र गुप्ता आयडीकार्ड क्र.:२१०११३२ संपर्क क.:९१३७२०१०२०

जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शशांक गणेश सोलंकी यांनी फ्लॅट क्र.४०८, सी विंग, रिद्धी सिद्धी वृद्धी कोहौसो. यारी रोड, मुंबई-४०००६१, सीटीएस क्र.१११७(भाग), १११८, ११२० (भाग) ११२१(भाग) ही त्यांची मालमत्ता श्री फिरोड मुबारक सुरती व श्रीमती शबनम फिरोझ सुरती यांच्या नावे करण्यास तयारी दर्शविली आहे. जर कोणा व्यक्तीस किंवा संघटनेस नियोजित हस्तांतरणास काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १० दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात कार्यालय क्र.८७ तळमजला, अशोका शॉपिंग सेंटर, एल.टी. मार्ग, मुंबई-४००००१ येथे कळवावे. दिनांक: ०४.०२.२०२१

ॲड. उसामा ए. मेमन मेमन ॲण्ड कंपर्न वकील व असोसिएटस

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS Late

C-3, 1st Floor, Ashimita CHS. Ltd., S.V Road, Goraswadi Corner, Malad (W), Mumbai 400064, adm. area 477 sq. ft., and having Share Certificate No. 15, distinctive No. 71 to 75 in his name. That said Mr. Ramgopal D. Saraf died intestate on 11.01.2021 leaving behind him, his only son Mr. Mahendra R. Saraf. That Mr. Ramgopal D. Saraf has made nomination in the name of his son Mr. Mahendra R. Saraf and daughter in law Mrs. Santosh M. Saraf in respec of said flat and as per nomination Mr. Mahendra R. Saraf and Mrs. Santosh M. Saraf i.e. my clients became 100% absolute joint owners of the said flat and are in occupation and possession of the said flat as co-owners.

Any person / party having any adverse claim o interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 15 days from the date of publication hereof otherwise no claim shall be entertained.

Dated: 04/02/2021 PANKAJ KUMAR DWIVEDI Advocate High Court

Office: 43E, Bldg. No. 3, Gokul Shrishti CHSL.,
Sector 7, Naigaon (East), Dist. Palghar - 401208.

पनाचे डिजीलाईफ लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: इमारत ए३, १०२-१०८ व २०१–२०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई–नाशिक महामार्ग (एन.एच.३), सारावली गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र, भारत.

दूर::0२२-२५००७००२ ई-मेल:info@panachedigilife.com वेबसाईट:www.panachedigilife.com

क्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ डिसेंबर, २०२० रोर्ज लेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षि वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता युनिट क्र.००२ रहेजा प्लाझा १. एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम). मुंबई-४०००८६ येथे गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

सदर सूचना कंपनीच्या www.panachedigilife.com www.nseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पनाचे डिजीलाईफ लिमिटेडकरित दिनांक: 03.0२.२0२१ कंपनी सचिव व ठिकाण: मुंबई

Advertisement under Regulation 18(12) in terms of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended. PREM SOMANI FINANCIAL SERVICES LIMITED

Corporate Identification Number:L67120RJ1991PLC006220 Registered Office:42, Jai Jawan Colony, Scheme No. 3, Durgapura, Jaipur-302 018, Rajasthan, India Tel: +91 98290 51268;Email:limitedpsfs@gmail.com; Website:www.psfs.co.in;

This Post Offer Advertisement ("Post Offer Advertisement") is being issued by Saffron Capital Advisors Private Limited ("**Manager to the Offer**"), on behalf of **Zyden Technologies Private Limited** ("**Acquirer**") in connection with the offer made by the Acquirer in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Take overs) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations"). This Post Offer Advertisement is to be read in continuation of and in conjunction with: a) the Public announcement dated October 26, 2020 ("PA"); b) the Detailed Public Statement published on October 29, 2020 in Financial Express (English daily) all editions, Jansatta (Hindi daily) all editions, Mumbai Lakshdeep (Marathi daily) Mumbai edition and Business Remedies (Hindi daily) (Jaipur – Registered Office of the Target Company). c) Letter of Offer dated December 30, 2020 ("LOF") and d) Pre Offer Advertisement Cum Corrigendum to DPS was published on January 11, 2021 ("POACC") in the same newspapers in which the DPS was

Name of the Target Company Prem Somani Financial Services Limited Zyden Technologies Private Limited Name of the Acquirer

Name of the PAC Not applicable Name of the Manager to the Offer Saffron Capital Advisors Private Limited Name of the Registrar to the Offer Bigshare Services Private Limited

Offer Details a. Date of Opening of the Offer Tuesday, January 12, 2021 b. Date of Closure of the Offer Monday, January 25, 2021

Date of Payment of Consideration Not applicable, since no shares were tendered in the Open Offer Details of Acquisition

S.No.	Particulars		ed in the ocument	Actuals		
8.1	Offer Price	Rs. 3.00 per share		Rs. 3.00 per share		
8.2	Aggregate number of shares tendered	8,58,884 ⁽¹⁾		Nil*	Nil*	
8.3	Aggregate number of shares accepted	8,58,884 ⁽¹⁾		Nil*		
8.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)	Rs. 25,76,652 ⁶	1)	NiI*		
8.5	Shareholding of the Acquirer before Agreements/Public Announcement (No. & %)	Acquirer :Nil		Acquirer: Nil		
8.6	Shares proposed to be acquired by way of Share Purchase Agreement ("SPA Shares")					
	Number	Acquirer: 8,46,	200(2)	Acquirer: 8,46,200 ⁽²⁾		
	• % of Fully Diluted Equity Share Capital	25.62%		25.62%		
8.7	Shares Acquired by way of Open Offer					
• Number		8,58,884 ⁽¹⁾		NiI#		
	• % of Fully Diluted Equity Share Capital	26%		0.00%		
8.8	Shares acquired after Detailed Public Statement	NIL				
	Number of shares acquired			NIL		
	Price of the shares acquired	NIL		NIL		
	% of the shares acquired	NIL		NIL		
8.9	Post offer shareholding					
	Number	Acquirer : 17,05,084; 51.62%		Acquirer: 8,46,200;		
	• % of Fully Diluted Equity Share Capital			25.62 %		
8.10	Pre & Post offer shareholding of the Public	Pre-Offer :	Post-Offer :	Pre-Offer :	Post-Offer :	
	Number	22,83,600	14,24,716	22,83,600	22,83,600	
	• % of Fully Diluted Equity Share Capital	69.13%	43.13%	69.13%	69.13%	
Notes:			1	1]	

* No shares tendered in this Open Offer. The same has been certified by Registrar to the Offer vide its certificate dated January 28, 2021 (1) Assuming full acceptance under the Open Offer

(2) As per the SPA dated October 26, 2020 the Acquirer reserves the right to further acquire 78,800 Equity shares constituting 2.39% of the Target Company from the members of the promoter and promoter group of the Target Company on the same terms and conditions as mentioned in the SPA, subject to acquirer maintaining its shareholding within the limits prescribed for minimum public shareholding.

The Acquirer along with its Directors, severally and jointly accepts full responsibility for the information contained in this Pos Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011. 10. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the Target Company.

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER SAFFRON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED

All undefined capitalized terms used herein shall have the same meaning as ascribed to such terms in the Letter of Offer.

SAFFRON

Corporate Identification Number: U67120MH2007PTC166711 605, Sixth Floor, Centre Point, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059, India Tel. No.: +91 22 4082 0906, Fax No.: +91 22 4082 0999 Email id: openoffers@saffronadvisor.com

Website: www.saffronadvisor.com Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com SEBI Registration Number: INM 000011211 Contact Person: Varsha Gandhi

Place: Mumbai Date: February 03, 2021 **GOOD VALUE IRRIGATION LTD**

CIN: L74999MH1993PLC074167 Regd Office: 3rd Floor, Industrial Assurnace Building, Churchgate, Mumbai - 400 020.

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 29, 33 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement Regulations, 2015) is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at Registered office of the Company on Tuesday, 09th February, 2021 at 11.00 A.M. to consider and approve the Un-Audited Financial Results along with Limited review report for the Quarter ended 31s December, 2020 along with other business transactions

For Good Value Irrigation Ltd

Vishwajit Dahanukar

GEETA A. PATIL

DIN: 00217271

Date: 03/02/2021 DIN: 01463131 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients NALIN N. DOSHI & SMT. PREETI NALIN DOSHI, present owner of Room no. B/34. Ambe Ashish, Ashapura C.H.S., Plot No. 178/3, Nahui Road, Mulund West, Mumbai - 400 080, having Share Certificate No. 34, Dist, Nos, from 166 to 170. My Client have lost from their possession, the abovesaid flat's two original Chain Agreement (1) Dated 1974 executed between Builder as Seller and Jaya Chimanial Shah, as Purchaser and (2) Agreement dtd Sept, 1977 executed between Jaya Chimanial Shah, seller and Laxmiben Jayantilal Nagda as purchaser therein, my client have lodged N.C. to that effect with Mulund Police Station vide N.C. No. 252/2020 dated 02.02.2021.

If any person/s found the said original Agreements may kindly return the same at above mentioned address or to call on the below given mobile number regarding the same, so tha

my client collect the same from concern person. If any person having any claim, right, interest in respect of the said flat premises, may kindly submit their claim to the undersigned in writing alonwith proof within a period of $15\,$ days from the date of publishing of this notice, any claim received after the stipulated time

shall be treated as null and void and my client shall not be legally bound for the same. Date: 02.02.2021

Advocate High Court Shripad Bldg Compound, Gr. Floor, Near Mulund Court, J.S.D. Road Mulund West, Mumbai 80, Contact No. 977319012

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED
CIN: L51900MH1985PLC035669
Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019

Tel No.: 022-22020876, Fax: 022-22020359 Email ID: whitehall@yahoo.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities a Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 12, 2021 at 4.30 p.m at registered office of the company, inter alia to consider and approve the Un-auditec Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31,2020. Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulation

2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Whitehall Commercial Company Limited

Rohit Prabhudas Shal

Date : 3rd February, 2021

remain closed till the close of business hours of Sunday, 14th February, 2021.

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड सीआयएन: एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१० नोंदणीकृत कार्यालय: के-५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, पालघर-४०१५०६. बसाईट:www.aurolabs.com, ई–मेल:auro@aurolabs.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे व संबंधित इतर दस्तावेजांसह विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

दूर.क्र.:०२२-६६६३५४५६, फॅक्स क्र.:०२२-६६६३५४६०

सेबी (आतील व्यापार रोखथाम) अधिनियम २०१५ अन्वये व्यापार खिडकी कंपनीचे सर्व पदसिध्द व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक यांच्याद्वारे नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापाराचे कंपनी सांकेतांकानुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता १ जानेवारी, २०२१ पासून बंद ठेवण्यात येईल आणि सर्वसामान जनतेकडे वित्तीय निष्कर्षाची माहिती दिल्यानंतर ४८ तासानंतर व्यापार खिडकी उघडली जाईल

पुढील तपशिल कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द ् आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल. ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

सही/-शरत देओराह ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ३ फेब्रुवारी, २०२१ (डीआयएन:००२३०७८४)

जाहिर नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की वरील संस्थेतील. श्री श्रध्दा सहकारी ग्रहनिर्माण सोसायटी, ग. द. आंबेडकर मार्ग, परळ गाव, मुंबई ४०००१२ असून या संस्थेत दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदिनका असून त्यांच्या मत्यपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारसनींव केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वासरदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास अशा व्यक्तींनी सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात पूर्व सूचना देवून व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपर्क साधावा.

मयत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची

अ.क्र. निवासी मय सदनिका क्र.		मयत सभासद	अर्जदार/वारसदार	नाते		
१	\$08	श्री.बाबू नारायण शिगवण	१)श्री.तुकाराम नारायण शिगवण	मुलगा		
ठिकाण : मुंबई. श्री श्रध्दा सहकारी गृहनिर्माण सोसायटी						
दिनांक : 0३/0२/२०२१			प्रशासक			

आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वी सॉफ्टबिपीओ ग्लोबल सर्व्हिंसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४ नोंदणी कार्यालय : फ्लॅट क्रमांक बी-४५०१ आणि बी-४६०१, लोढा बेलिसिमो, लोढा पॅव्हिलियन, अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११. दूरध्वनी : (०२२) ६७४००९०० फॅक्स : (०२२) ६७४००९८८ ई-मेल : mca@ahaholdings.co.in वेबसाईट : www.idreamfilminfra.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स ग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महीन्याकरिता कंपनीचे अलेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व गान्यता देणे याकरिता मुंबई येथे बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालव

मंडळाची सभा होणार आहे. पुढे कंपनीच्या आचारसंहिता आणि सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसायडर ट्रेडिंग) रेग्युलेशन्र २०१५ च्या अटीनुसार कंपनीच्या नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठीची ट्रेडिंग विंडो शनिवार दिनांक १३ फेब्रुवारी, २०२१च्या व्यवसाय कालिन पर्यंत

बंद राहतील. सदर माहिती कंपनीच्या <u>www.idreamfilminfra.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स येते सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर

> आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता (पूर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

> > सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: ३ फेब्रुवारी, २०२१

उपलब्धे आहेत.

श्रमिका कदम व्यवस्थापकीय मंचालका डीआयएन: ०७६०६१९५

NB Bank Ltd.

नाकाजवळ, वसई पश्चिम, पालघर जिल्हा, महाराष्ट्र-४०१२०२. **ढर.:**0२५0-२३३०६६७/मोबार्डल:८३०८८४०६६७ vasai@tmbank.in

वसई शाखा: क्र.४, गिरनार महल, अंबाडी रोड, पंचवटी

परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की. प्रतिभत धनको मांच्माकडे खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचे तारण/अधिभार आहे ज्याचा ताबा त**मिळनाँड** मर्कटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा, प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे घेण्यात आलेल आहे, याची दिनांक २५.०२.२०२१ रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर श्री संभाजी निवत्ती माने व श्रीमती मनिषा संभाजी माने यांच्याकडन तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड, वसई शाखा (प्रतिभूत धनको) यांना देय असलेली ३१.०१.२०२१ रोजी देय रक्कम रु.१४,५२,६७०/- वसुलीकरिता विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य रु.७,९४,७००/- आहे आणि इसारा रक्कम रु.८९,४७०/- आहे.

श्री. संभाजी निवृत्ती माने व श्रीमती मनिषा संभाजी माने यांच्या नावे असलेले निवासी फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, नारायण अपार्टमेंट, जमीन एस.क्र.९१, हिस्सा क्र.१, गाव उमळेमान, वसई तालुका, पालघर जिल्हा येथील ३७.१७ चौ.मी. जागेचे तत्सम तारण

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकोंची वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा: (www.tmb.in). सही/-

प्राधिकृत अधिकारी दिनांक : 0२.0२.२0२१ तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड ठिकाण : वसई



पायोनिअर एम्ब्रॉयडरीज लिमिटेडअ स्टॅटीक अहेड ऑफ टाईम

नोंदणी. कार्यालय: युनिट १०१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र. सी५-६ दिलया इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८. दू.:०२२-४२२३२३२३, फॅक्स: ०२२-४२२३२३१३ ई-मेल: mumbai@pelhakoba.com

www.pelhakoba.com

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)							
		एकमेव एकत्रित						
		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	
		तिमाही	तिमाही	नऊमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	
अ.	तपशील	३१.१२.२०	३ १.१२.१९			39.92.98		
क्र.		अलेखा-	अलेखा-	अलेखा-	अलेखा-	अलेखा-	अलेखा-	
	_	परिक्षित	परिक्षित	परिक्षित	परिक्षित	परिक्षित	परिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६९५२.१९	५८२०.३४	98024.32	६९५२.१९	4८३७.३५	980२५.३२	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व)	८०१.३९	१७३.७६	८७८.०१	७९४.७०	908.02	८५८.५७	
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	८०१.३९	३९३.१९	८७८.०१	७९४.७०	३९३.४५	८५८.५७	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	८०१.३९	393.99	۷٥۷.09	७९४.७०	३९३.४५	८५८.५७	
५.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)							
	(करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)							
	व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७९७.९०	३९७.२८	८६७.५४	७९१.२१	३९७.५४	८४८.90	
ξ.	समभाग भांडवल	२४९४.७९	२४९४.७९	२४९४.७९	२४९४.७९	२४९४.७९	२४९४.७९	
	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार							
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	_	_	_	_	
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती)							
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	मूळ:	३.२१	9.4८	३.५२	3.98	9.4८	3.88	
	सौमिकृत:	3.20	9.4८	3.49	3.9८	9.4८	3.83	
ਟਿਪ	टिप:							

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.pelhakoba.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता हर्ष वर्धन बस्सी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००१०२९४१

'hak**o**ba www.hakoba.in

SILK*O*LITE www.silkolite.in

स्थळ : मुंबई दिनांक : ०२.०२.२०२१